

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)

दूरध्वनी क्रमांक. :

०२०-२५६२१२२८

२५६२१२२९

ई-मेल: pldvp@unipune.ac.in



नियोजन व विकास विभाग,
गणेशखिंड, पुणे-४११००७.

संदर्भ क्र.: साफुपुवि/निववि/३९१

दिनांक : १४/१२/२०२२

प्रति,
मा. विभागप्रमुख,
विद्यापीठ शैक्षणिक विभाग,
प्रस्तुत विद्यापीठ

विषय : गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव सादर करणेबाबत...

महोदय/महोदया,

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार गुणवत्ता सुधार योजना सन २०२२-२३ अंतर्गत 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' ची अंमलबजावणी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्याकरिता अर्थसहाय्यासाठी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाकडून ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सरदह योजनेची मार्गदर्शकतत्वे या पत्रासोबत जोडलेली आहेत.

आपल्या विभागाचा प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याचा कालावधी गुरूवार, दि. १५/१२/२०२२ ते सोमवार, दि. २६/१२/२०२२ असा राहणार असून सदर प्रस्तावाची एक प्रत नियोजन व विकास विभागाकडे बुधवार दिनांक २८ डिसेंबर, २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत.

सदर प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची लिंक खालीलप्रमाणे –
www.unipune.ac.in – BOD Online – Login – For University Department

आपणास विनंती की, आपल्या विभागाचा प्रस्ताव विहित मुदतीत सादर करून सहकार्य करावे.

कळावे,

आपली विश्वासू,

डॉ. वैशाली साकोरे

उपकुलसचिव

(अतिरिक्त कार्यभार)

सोबत : मार्गदर्शक तत्वे

Savitribai Phule Pune University



Guidelines for organizing workshop under Quality Improvement Programme 2022-23 For University Departments

1. Topic of the workshop must be NEP 2020 implementation
2. Deadlines for submission of utilization certificate, bills etc. to Finance and Accounts Department through Planning & Development Section.

SR.NO.	DESCRIPTION	DATES
1.	Last date submission of utilization certificates/bills etc. to Finance And Accounts Section.	28 Feb 2023

3. The Financial sanction for workshops under Quality Improvement Programme will be subject to the following:


- 3.1 The University will provide 100% assistance (admissible expenditure) to the Teaching Department of the University for Organizing workshop on the Implementation of NEP 2020.
- 3.2 The University Teaching Departments must attach a Departmental Committee Resolution along with proposal.

4. **CRITERIA FOR FINANCIAL SANCTION FOR ORGANIZING WORKSHOP ON IMPLEMENTATION OF NEP 2020.**

4.1 (a) Financial Assistance under Quality Improvement Programme.

Sr.No.	Level	Minimum No Of Participants	Outside Participants (Including Resource Person)	Minimum No. Of Participants Within University Jurisdiction	Maximum Limit Of Financial Assistance Rs.
1.	State (Minimum 2 days)	50	10 outside University Jurisdiction	25	Rs.50,000/-
2.	National (Minimum 2 days)	50	10 outside state	25	Rs.1,00,000/-

Jabe



4.2 Financial assistance will be sanctioned for department only one for state level and/or one for national level workshop.

4.3 **Expenditure:**

- a) The maximum expenditure of **Rs.800/-** (for State Level), Rs.1000/- (For National Level), only **per participant per day** is admissible. This is **inclusive of all heads** of expenditure for the conference except **T.A.D.A.**
- b) The University will provide financial assistance only if the minimum no. of participants as **mentioned in guidelines, are present.**
- c) **T.A.D.A. will be admissible only for Resource persons** (as per University rules). **Air fare is admissible** for resource person **for national** level Workshop.

The list of delegates/participants with their postal addresses and telephone numbers must be submitted. **Please note that these may be verified.**

5. **Utilization :**

- 5.1 The grants provided under the scheme should be utilized properly and in accordance with the guidelines of the scheme.
- 5.2 The University Department (Teaching) must send the Utilization Certificate and Statement of Expenditures in the prescribed proforma along with other necessary documents **to Finance and Accounts Department before 28 Feb 2023**

6. **Evaluation :**

- 6.1 **QIP Committee my visit** to the University Department (Teaching) during the workshop period.
- 6.2 A qualitative report of the activity receiving support from QIP must be submitted. The report must clearly the contribution of the activity to improving quality of research and teaching programmes.



**Deputy Registrar
Planning and Development Section**

